

उस्त्रोचा f. N. pr. einer Apsaras MBh. 1, 4821. Wohl falsche Var. für मनुस्त्रोचा.

उर् gehen, eine Sautra-Wurzel (wegen उर्ग).

उर् m. N. pr. angeblicher Rishi von RV. 10,186, aus Vāta's Geschlecht, RV. Anuṣṭa.

उरक (?) m. N. pr. eines Dieners von Civa H. 103, Sch.

उर्ग (उर् = उरस् + ग) 1) m. a) Schlange (auf der Brust gehend)

P. 3, 2, 48, Vārtt. 2. Vor. 26, 61. in der Mythol. göttliche Wesen mit menschlichem Antlitz, deren Schönheit oft gerühmt wird. AK. 1, 2, 4, 9, 3, 6, 37. H. 1 03. Suçr. 4, 112, 6. M. 7, 23. Viçv. 5, 9. Ragh. 1, 28, 12, 5, 9. गन्धर्वारंगराजसाम् M. 3, 196. सिद्धचारणयजेषु मद्वैरागयोषु च INDR. 5, 25. उर्गाश्च दिव्यान् BHAG. 11, 15. पव्यगोरंगराजसाः Viçv. 18, 9. देवगन्धर्वमानुषोरंगराजसान् N. 1, 28. MAITR. UP. in Ind. St. 4, 274. 2, 396. LALIT. 172. f. उरगी PRAB. 77, 7. — b) Blei RĀGAN. im ÇKDra. — 2) f. उरगा N. pr. einer Stadt: उरगावासिनं चैव रोचमार्णं रुपे उवयत् MBh. 2, 1027; vgl. उरगाव्याप्त्य पुरस्य RAGH. 6, 59. LASSEN (Z. f. d. K. d. M. II, 43, 52. LIA. II, 146, N. 4) vermutet am ersten Orte उरशा. — 3) f. उरगी s. u. 1, a.

उरगभूषण (उर् + भूष) m. ein Bein. Civa's (Schlangen als Schmuck tragend) H. 199, Sch.

उरगसारचन्द्र (उर् - सार + चन्द्र) eine best. Sandelart SCHIEFFNER, Lebensb. 323 (93). BURN. Lot. de la b. l. 421. LALIT. 70. 121. 197. 283.

उरगस्थान (उर् + स्थान) n. Aufenthaltsort der Schlangen, Pātāla, Çabdār. im ÇKDra.

उरगाशन (उर् + श) m. ein Bein. Garuḍa's (Schlangen essend) Çatār. im ÇKDra.

उरगास्य (उर् + आ) eine Art Spaten (Schlangenmaul) DAÇAK. 89, ult.

उरंग (Rājām. zu AK.) und उरंगम् = उरंग ÇKDra. Vor. 26, 61.

उरंगा U.n. 3, 17 (उरंगा). m. 1) Widder, Lamm AK. 2, 9, 77. TRIK. 3, 3, 439. H. 1276. HĀB. 80. तस्यै क्वायिर्दुरुणा शपन उपवद्धाम ततो वृ गन्धर्वा श्रन्यतमुरणं प्रमेयुः (nach dem Sch. ein junger Widder) ÇAT. BR. 11, 3, 2, 2. NIA. 3, 21. वृकोवोरपामासाद्य मृत्युरादाय गच्छति MBh. 12, 6535. 9946. 12063. — 2) ein best. dämonisches Wesen: य उरर्ण ब्रयान् नवै चूङ्गासै नवतिं च वाह्नन् RV. 2, 14, 4. — Die Bed. Wolke Uyādik. im CRDra. beruht auf der Verwechslung von मेष mit मेघ. — Wie उर्ण und ऊर्णा von वर्.

उरणात् (उर् + श्रत) m. Cassia alata oder Tora AK. 2, 4, 5, 13. उरणातक dass. Çabdār. im ÇKDra.

उरणाल्य (von उर् + श्राव्या) m. (Svāmin zu AK.) und उरणाल्यका (Çabdār. im ÇKDra.) m. = उरणात्.

उरथ m. 1) Widder AK. 2, 9, 77. H. 1276. Suçr. 1, 22, 4. 46, 20, 203, 15, 2, 502, 1. — 2) ein best. giftiges Insect Suçr. 2, 287, 14. — Wohl in उर् (= ऊर्णा Wolle) + थ tragend zu zerlegen. — Vgl. श्रौरथ.

उररी in Verbindung mit श्रम्, भू und कर् gaṇa ऊर्णादि zu P. 1, 4, 61. विस्तारे (Ausdehnung) und श्रङ्गीकृती (Einwilligung) AK. 3, 4, 32, 15. H. an. 7, 42. MED. avj. 71. उररीकर् zugeben, einräumen: इति काल्पनिकं भेदमुररीकृत्य Sāh. D. 24, 1. ÇĀNKR. zu KñāND. UP. 5, 2, 4. उररी-कृत versprochen AK. 3, 2, 58. H. 1489. उररीकार m. Einräumung, Ein-

willigung Çatār. im ÇKDra. — Vgl. उरी, ऊरी, ऊररी. Man könnte einen Zusammenhang mit उर् (vgl. ein-räumen) annehmen.

उल् gaṇa बलादि zu P. 4, 2, 80. Davon उरल्य adj. (चतुर्ष्वर्थ्यु) ebend.

उरश् m. N. pr. eines von Kriegern bewohnten Landes v. l. im gaṇa तिकादि zu P. 4, 1, 154 und भर्गादि zu 178. उरशा N. pr. einer Stadt Rāo-TAR. 5, 216. LIA. II, 146, N. 4. 165, N. 2. उरसा gaṇa वरणादि zu P. 4, 2, 82 und gaṇa सिन्धादि zu 4, 3, 93.

उरपक्षट् (उरस् + पक्षट्) m. Brustharnisch Vor. 26, 70. AK. 2, 8, 2, 32.

H. 766. काचनोरपक्षटाश्यमे पिण्डाचवदनाः खारः: R. 3, 67, 16.

उरस् (von वर् wie उर्) n. U.n. 4, 196. Brust AK. 2, 6, 2, 29. H. 602.

a.n. 2, 576. MED. s. 18. स्वयं द्राम उरो श्रंसावपि जघ् RV. 1, 158, 5. 10, 158,

5. AV. 9, 5, 20. 10, 2, 4. 3, 11. 8, 18. श्राद्धानाः पाणिनोरसि 12, 3, 48. प्रियं

पुत्रमुर्यादते ÇAT. BR. 9, 2, 2, 50. उरो वै प्रति पृष्ठयः 3, 6, 2, 7. 11, 5, 4, 4.

12, 2, 4, 11. 7, 1, 6. स्वोरसि विन्यस्य वक्त्रं तस्य श्रुमानना N. 24, 40. HIP.

3, 9. Suçr. 1, 126, 10. 207, 8. 339, 111. ÇAK. 58. 64, 9. am Ende eines adj.

comp. उरस्क P. 5, 4, 151. NIR. 3, 15. Suçr. 1, 124, 11. 239, 11. 839, 8.

मद्वैरस्क R. 1, 1, 12. 3, 53, 45. 6, 9, 11. विपुलोऽ 2, 111, 12. 3, 36, 6. पृथूऽ

2, 47, 4. व्यौऽना० 3, 55, 4. MBH. 3, 11719. N. 12, 8. RAGH. 1, 18. शिलोरस्क (हिलवत्) KUMĀRAS. 6, 51. उरसि कर् an die Brust drücken und einwilligen; in der letztern Bed.: उरसि कृता und उरसिकृत्य P. 1, 4, 75. Vor.

15, 5. — Nach H. an. und MED. soll उरस् noch die Bed. der beste haben; vgl. उरस् 2. — Im gaṇa तिकादि zu P. 4, 1, 154 und भर्गादि zu 178 wohl fehlerhaft für उरश्, wie die var. l. hat.

उरस् (von उरस् 1) adj. eine breite, starke Brust habend gaṇa श्रष्टा-

आदि zu P. 5, 2, 127. — 2) n. am Ende eines comp. das Beste in seiner Art P. 5, 4, 93. श्रोतारसम् = मुख्यो ऽस्मः Hauptpferd Sch. Vor. 6, 52.

Vgl. उरस् am Ende.

उरसा s. u. उरश्.

उरसित् उरसि, loc. von उरस्, + शि) m. die weibliche Brust H. 603,

Sch. HALSI. im ÇKDra. परिष्यस्येऽ चैनं पीनेत्तुरसितः R. 1, 9, 38. — Vgl.

उरोऽ.

उरसिरुहु (उर् + रु) m. dass. WILS.

उरसिलै (von उरस्) adj. eine breite, starke Brust habend gaṇa पि-

चकादि zu P. 5, 2, 100. AK. 2, 8, 2, 44. H. 792.

उरसिलोमन् (उरसि, loc. von उरस्, + लोमन्) adj. auf der Brust be-

haart Sch. zu P. 2, 2, 35. 6, 3, 12.

उरस्क s. u. उरस्.

उरस्कट् (उर् + क) m. die über die Brust getragene Opferschnur

TRIK. 2, 7, 14. HIR. 48.

उरस्त्तम् (von उरस्) adv. in der Richtung der Brust P. 4, 3, 114.

उरस्त्राण (उर् + त्राण) n. Brustharnisch HĀB. 198.

उरस्य (von उरस्, उरस्यात् क्रृत्य त्रृप्ति त्रृप्ति) zu P. 3, 1, 27.

उरस्य (wie eben) adj. 1) उरस्य in der Richtung der Brust gelegen

(उरसेकटिक्) P. 4, 3, 114. — 2) wobei die Brust beteiligt ist, anstreng-

end (Arbeit): कर्मणा चायुरस्येन वक्ता यस्य विदरितम् Suçr. 2, 447, 4.

— 3) उरस्य leiblich (Kind) P. 4, 4, 94. AK. 2, 6, 1, 28. H. 550. — 4) उर-

स्य vorzüglich (gleichsam eine Brust) gaṇa शाकादि zu P. 5, 3, 103. — Vgl. श्रौरस्.